

314,T.V.Industrial Estate, S.K.Ahire Marg

Worli, Mumbai - 400 030. India

Tel .: + 91 22 6663 5456 Fax : + 91 22 6663 5460

Email: auro@aurolabs.com Web: www.aurolabs.com

Reg.Off / Mfg.Unit: K-56, M.I.D.C. Tarapur, Dist. Palghar, Maharashtra – 401506 CIN No. L33125MH1989PLC051910

Date: November 13, 2024

To,
The Listing Department
BSE Limited
Phiroz Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip ID/Code: 530233

Subject : Newspaper publication of the Un-audited Financial Results

Dear Sir/Madam,

With reference to Regulation 47 of SEBI [Listing Obligations and Disclosure Requirements] Regulation, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing herewith copies of Newspaper advertisement of Un-Audited Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2024, published in the following Newspapers:

- 1. Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) dated November 13, 2024.
- 2. Active Times, Mumbai (English Newspaper) dated November 13, 2024.

Kindly find the same in order and acknowledge.

Thanking You,
Yours Faithfully,
For AURO LABORATORIES LIMITED



SIDDHARTHA DEORAH WHOLE TIME DIRECTOR DIN: 00230796

Encl.: A/a



मुंबई, दि.१२ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एसटी) निवडणुक आयोगाला आणि पोलिस प्रशासनाला ९२३२ बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या बस १९ आणि २० नोटहेंबर रोजी प्रासंगिक करारावर देण्यात येणार असून, या कालावधीत निवडणूक साहित्य आणि मतदान यंत्रांची वाहतूक करण्याचे महत्त्वपूर्ण काम या बसद्धारे केले जाणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे पोहोचवण्यासाठी आणि मतढानानंतर

मतमोजणी केंद्रांवर परत नेण्यासाठी ८९८७ बसची मागणी केली होती. याशिवाय २४५ अतिरिक्त बस पोलिस प्रशासनासाठी देखील उपलब्ध देण्यात येणार आहेत. त्यामुळे निवडणुक काळात पोलिस यंत्रणेला वाहतक आधार मिळेल

FEDBANK

ज्याअर्थी:

फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः युनिट क्र.११०१, ११वा मजला, सि प्लॉट क्र.७१ ए, पवई, पासपोली, मुंबई-४०००८७.

ताबा सूचना

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत <mark>फेडबॅंक फायनान्शिय</mark>ल सर्विसेस लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०५ जुलै, २०२४ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदारः (१) पंकज प्रदीप पाटील (कर्जदार), (२) तेजस्वी पंकज पाटील (सह−कर्जदार). (३) प्रदीप गोपाळ पाटील (सह-कर्जदार), (४) पल्लवी प्रदीप पाटील (सह-कर्जदार) यान सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ०४.०७.२५०२४ रोजी देय रक्कम ह. २२.७१.७७८/- (रुपये बावीस लाख एकाहत्तर हजार सातशे अठठ्याहत्तर फक्त) अर्थाट कर्ज खाते क्र.एफईडीआस्टीएएसटीएल०४९४२३६ मधील रु.१९,२८,६५६/- (रुपये एकोणीस लाख अट्टावीस हजार सहाशे छपन्न फक्त) आणि कर्ज खाते क्र. एफईडीआस्टीएएसटीएल०५०५६३९ मधील रु.३,४३,१२२/- (रुपये तीन लाख त्रेचाळीस हजार एकशे बावीस फक्त) कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास अस ठरले असून कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा कायद्य कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये **१**२ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेतलेला आहे

कर्जदार, तारणकर्ता, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांर्न फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड यांच्याकडे थकवाकी दिनांक ०४.०७.२५०२४ रोज देय रक्कम रु.२२,७१,७७८/- (रुपये बावीस लाख एकाहत्तर हजार सातशे अठ्ठ्याहत्तर फक्त अर्थात कर्ज खाते क्र.एफईडीआस्टीएएसटीएल०४९४२३६ मधील रु.१९,२८,६५६/- (रुपर एकोणीस लाख अट्टावीस हजार सहाशे छपन्न फक्त) आणि कर्ज खाते क्र एफईडीआस्टीएएसटीएल०५०५६३९ मधील रु.३,४३,१२२/- (रुपये तीन लाख त्रेचाळीस हजार एकशे बावीस फक्त) कराराच्या दराने ज्यावरील पुढील व्याज तसेच सर्व खर्च शुल्क आणि अनुषंगिक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

अनुसूची - १

तारण मालमत्तेचे वर्णन एच.क्र.१, एस.क्र.१०१ ए, क्षेत्रफळ ०-१०-५० एच.आर., करनिर्धारण ०-०७, घर कर पावती क्र.४२२ मौजे मिरजोळे, पाटीलवाडी, रत्नागिरी-४१५६३९ येथील जागेचे सर्व भाग व खंड चतुसिमाः पुर्वः प्रदीप गोपाळ पाटील व इतर यांची मालमत्ता; पश्चिम: प्रमोद पाटील यांचे घर व मालमत्ता

उत्तर: ग्रामपंचायत रस्ता ; दक्षिण: प्रदीप गोपाळ पाटील व इतर यांची मालमत्त दिनांकः १२.११.२०२४ सही/- (प्राधिकृत अधिकारी फेडबँक फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड ठिकाण: स्त्नागिरी

GANGA PAPERS INDIA LIMITED

Regd. Off: 241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune-410506 Email:- compliance.gpil@gmail.com; Website:- www.gangapapers.com CIN:- L21012MH1985PTC035575 Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2024

Tor the quarter una han you		. ooptoiiiboi	,	Rs. In Lacs
Destandant	Quarter ending	Six Month ending	Quarter ending	Year ending
Particulars	30-09-2024	30-09-2024	30-09-2023	31-03-2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations (net)	5,731.55	12,304.92	5,693.70	24,549.86
Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax	34.45	65.33	27.11	147.78
Net Profit/ (Loss) for the period after tax				
(after Extraordinary items)	34.45	65.33	27.11	147.78
Equity Share Capital	1,078.89	1,078.89	1,078.89	1,078.89
Reserves (excluding Revaluation Reserve as shown				
in the Balance Sheet of previous year)	-	-	-	1,831.94
Earnings Per Share (before extraordinary items)				
(of Rs.10/- each)Basic and Diluted	0.32	0.61	0.25	1.37
Earnings Per Share (after extraordinary items)				
(of Rs.10/- each)Basic and Diluted	0.32	0.61	0.25	1.37

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites

By Order of the Board For Ganga Papers India Limited

Date: 12.11.2024 Place : PUNE

TCI

Ramesh Kumar Chaudhary (Chairman & Director DIN: 00080136



TCI INDUSTRIES LIMITED

CIN: L74999MH1965PLC338985

Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005. Cont.: +91 99200 54847 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tciil.in

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्पाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय

ान्यताचा अधिवाल							
		(रु.लाखात, नमु	दु केल्या व्यतिरिक्त)				
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही				
तपशील	30.09.7078	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३				
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित				
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४१.९४	৬৬.६७	२६.०१				
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व विशेष साधारण बावपूर्व)	(४३.२१)	(\$४.४७)	(३९.९२)				
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण वावनंतर)	(४३.२१)	(\$४.४७)	(३९.९२)				
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण वावनंतर)	(४३.२१)	(\$४.४३)	(३९.९२)				
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तीटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(४३.२१)	(\$४.४७)	(३९.९२)				
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	९०.६७	९०.६७	९०.६७				
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)							
अ. मूळ	(४.८२)	(0,₹0)	(४.४५)				
ब. सौमिकृत	(४.८२)	(0,50)	(४.४५)				
<u></u>							

- १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.tciil.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरित सही/

रविशंकर झुनझुनवाल ठिकाण : मुंबई अध्यक्ष व स्वतंत्र संचालक दिनांक : १२.११.२०२४ डीआयएन:००२३१३७९

हरयाणा कॅपफिन लिमिटेड सीआयएनःएल२७२०९एमएच५९९८पीएलसी२३६५३९

नोंदणीकृत कार्यालयः पिपे नगर, गाय सुकेळी, एन.एच. - ५७, बीकेजी रोड, तालुका - रोहा, जिल्हा - रायगड - ४०२५२६ (महाराष्ट्र) वेबसाईट:www.haryanacapfin.com ई-मेल:investors@haryanacapfin.com ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्पाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

(रु.लाखात, इपा					एस व्यातारक)	
		संपलेली तिमाही	t	संपले	संपलेले वर्ष	
तपशील	30.09.28	30.04.28	30.09.23	30.09.28	30.09.23	34.03.28
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षात	लेखापरिक्षाित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६१५.६९	82.39	328.20	ξ4C.0C	3६4.00	४३९.५०
कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)						
(कर, अपयादात्मक आणि/किया विशेष साधारण बाबपूर्व)	६०२.०३	२५.०९	३ 9 9 . 4 ६	६२७.५२	334.24	३७७.९५
करपूर्व कालायधीकरिता निय्यळ नफा/(तोटा)						
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६०२.०३	२५.०९	३११.५६	६२७.५२	334.24	३७७.९५
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)						
(अपयादात्मक आणि/किया विशेष साधारण बाबनंतर)	849.99	१८.७६	२३२.५६	४६९.८७	२४७.२५	२८५.७६
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
(कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि						
इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(३९.२४)	(८५०७.४९)	६ 4 4 4 . २ 0	(८५४६.७३)	94204.08	२५८७३.०५
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य क्त.५०/- प्रत्येकी)	420.60	420.60	420.60	420.60	420.60	420.60
राखीय, पुर्नमुल्यांकित राखीय यगळून	-	-	-	-	-	३९५३३.६०
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.५०/- प्रत्येकी) निय्यळ						
नफ्यायर (वार्षिकीकरण नाही)	८.६६	0.38	४.४६	९.०२	8.64	4.89
मूळ य सौमिकृत						

- वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०५३ च्या कलम ५३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण सहवाचिता त्यातील आवश्यक नियमाअंतर्गत तय
- सेवीं (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्य www.haryanacapfin.com वेवसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bsemdia.com वेवसाईटवर उपलब्ध आहे.

JINDAL ठिकाण : गुरूग्राम दिनांक : ५२ नोव्हेंबर, २०२४

हरयाणा कॅपफिन लिमिटेडकरित

श्रुती राघव जिंदान पुर्ण वेळ संचालिक डीआयएन:०२२०८८९५

Date: 13-11-2024

जाहीर नोटीस

कारण जाहीर नोटीस देण्यात येते की, माझे अशील श्री. हिरालाल बी. पाल, यांनी मौजे गोमण, तालुका - वसई , जिल्हा - पालघर या स्थळसिमेतील भुमापन क्र. १३७, हिस्सा नं. १ एकुण क्षेत्र[ँ]०-११-०० हे. आर. (११०० चौ.मी.), आदिवासी खातेदार मिळकत, शेतजमीन हो बिनशेती (अकृषीक) - औद्योगिक प्रायोजनार्थ महाराष्ट्र जमीन महसुल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरित करणे) नियम, १९७५ अन्वये शासन पूर्वपरवानगी ज्ञापन क्र. आदिवासी जमीन २७अ२४/प्र.क्र.३०*८*/ज-४अ दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ कायम खरेदी कराराने विकत घेण्याचे निश्चित केले आहे. त्या मिळकतीचे खातेदार पुढील प्रमाणे आहेत. श्रीम. कुंदा शिमगु बुरेला व इतर राहणार - मौजे - पोमन, नालुका - वसई , जिल्हा - पालघर .

तरी या नोटीसीने कळविण्यात येते की वर उल्लेख केलेल्या मिळकती संबंधी अन्य <u> होणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध अथवा लेखी साठेकरार, गहाण खत, पोटगी,</u> इजमेंटरी राईट, कुळवहिवाट, विकसन करारनामा अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा कोणताही बोजा असल्यास त्यांनी योग्य त्या कागदपत्रांसह ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून १५ देवसांचे आत आपली लेखी हरकत आमच्याकडे नोंदवावी. या प्रमाणे मुदतीत हरकत न आल्यास अथवा कोणीही आपला दावा सिद्ध न केल्यास या मिळकती संबंधी कोणाचा कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही अथवा असल्यास त्यांनी तो जाणिव पुर्वक सोडुन दिलेला आहे , असे समजुन माझे अशील सदरचा व्यवहार पूर्ण करतील , मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही हे सर्वास कळावे.

सही/-ॲड. प्रियांका आर. सावंत (ॲडव्होकेट हायकोर्ट),

शॉप नं.२, प्लॉट नं.५६, आर.एस्.सी.२०, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७

E-mail: adv.priyanka611217@gmail.com / Mobile: 8369526096 दिनांक : ११/११/२०२४ स्थळ : वसई. पालघर. महाराष्ट

हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

शाखा कार्यालय: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना

(सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत) झेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाशियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) यांच्यासह तारण अस

राद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेपतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिधींन) होस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सरक्षित कर्जदाराकडे गहाण/शलक आकारल महेत, ज्याचा <mark>हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सुर</mark>क्षित कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने ताबा घेतले आहे खाली नमूद केलेल्या कर्बदार, सह-कर्बदार किंवा जामीनदारांकडून थकवाकीच्या वसुलीसाठी विनाक ३० नोटहेंबर, २०२४ रोजी (ई-लिलाघाची तारीख) जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि जे तेथे आहे विकले जाईल. आरक्षित मुल्य व इसारा रक्कम समाविष्ट मोहोरबंद लिकाका जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी हीरो हाऊसिंग फायनान्स . विमिटेडच्या अधिकृत अधिकाऱ्याकडे २९ नोव्हेंबर, २०२४ रोजी साथ ५.००व्या. पर्वंत किंवा त्यापूर्वी शास्त्रा कार्यालयः कार्यालय क्र.बी–३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ च ३९/५ए, सेक्टर ३०ए, चाराी रेल्वे

टशन समार, वाशा, नवा मुंबइ, महाराष्ट्र—४००७०३ यथ सादर कला जाइल.							
कर्ज खाते	कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना	ताबा प्रकार	आरक्षित मुल्य			
क्र.	जामिनदार/कावदेशी वारस/	दिनांक	(रचनात्मक/	इसारा रक्कम			
	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	रक्कम दिनांक	वास्तविक)				
HHFMUMHOU	सुकेश ए. गुप्ता,	30.99.7079,	वास्तविक	₹.५,००,०००/-			
200 0000 8551	ममता सुकेश गुप्ता	११.११.२०२४ रोजी		হ.५०,०००/ -			
		र्स. १३,७२,०७२/−					

मालमत्तेचे वर्णन: अपार्टमेंट क्र.३०४, क्षेत्रफळ २४०.२५ चौ.फु. अर्थात २२.३२ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, ३ मजला दमारत क ३ विंग ए टार्डप मीश्ए राधा रेमिडेन्सी नामे मान्य एफएम्सआय क्षेत्रफळ ११०४३ ११ चौ.मी. अर्थात (बिल्टअप क्षेत्र), इमारत क्र.०३, ए विंग, टाईप सी१ए, क्षेत्रफळ सुमारे ५५८.५९ चौ.मी. व बी विंग, टाईप ए-१ समाविष्ट क्षेत्रफळ सुमारे ६०६.३९ चौ.मी., सी विंग, टाईप सी१बी समाविष्ट क्षेत्रफळ सुमारे ५७८. १३ चौ.मी., गट/सर्व्हें क्र.२०/१ व २०/३, महसूल गाव नागझरी, ता. व जि. पालघर-४०१५०१ येथील जागेचे सर्व भाग व खंड. उत्तर: आतील रस्ता; पुर्वः इमारत क्र.४; दक्षिण: मोकळी जागा; पश्चिम:

HHFMUMHOU20000006720	विनोद कुमार	१८.११.२०२२,	वास्तविक	रु.
& HHFMUMIPL 200 0000 6783	जैस्वाल, मिनादेवी	११.११.२०२४ रोजी		५,००,०००/-
THII MOMIF E2000000703	भोला जैस्वाल	रु.१८,०३,४३९/ -		ভ.५०,०००/ –
मान्यानेने बार्गिक आर्थीर क	१०० धेनास्य २५४.	s और /क्रार्पेट	धोन) अर्थान	र २२ ८२ स्त्रीती

भारतभत्ताच वर्णाम: अभारतम् क्र.२०४२, कात्रभळ १४४,५३ चा.कु. (काभट क्षत्र) अथात १४.२४ चा.मा. + बाल्कर्नी,टेस ७०.४७ चौ.कु. (कार्येट क्षेत्र) अर्थात ६.५५ चौ.मी., एकूण क्षेत्रफळ ३१६.०३ चौ.फ़ (कार्येट क्षेत्र) अर्थात २९.३७ चौ.मी., १ला मजला, बी बिंग, इमारत क्र.३, टाईग ए१, राधा रेसिडेन्सी नामे, गट/सर्व्हे क्र.२०/१ व २०/३, महसूल गाव नागझरी, ता. व जि. पालघर, ग्रामपंचायत नागझरीच्य मयदित आणि उपनिबंधक पालघर, महाराष्ट्र येथील जागेचे सर्व भाग व खंड. उत्तर: आतील रस्ता; पुर्व: इमारत क्र.४; बक्षिण: मोकळी जागा; पश्चिम: बंगला.

नेयम व अटी: ई-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी लिलावाची तारीख) दु.२.००वा. नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईर

इच्छुक खरेदीदार/बोलिदारांनी मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली/निविदा वर नमूद केल्याप्रम हीरों हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या बाजूने डिमांड ड्राफ्ट/आस्टीजीएस/एनईएफटीद्वारे इसारा रक्कमेसह देय भसतील. डिमांड ड्राफ्ट लिलावानंतर अयशस्वी बोलीदारांना परत केले जातील.

ई-<mark>लिलावाच्या नियम व अटी: १)</mark> ई-लिलाव जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे आणि कोणत्यार्ह रेणामाशिवाय या आधारावर ऑनलाईन संचालित केले जाईल. २) बोली वाढीची रक्कम रु.१५,०००/ रुपये पंधरा हजार फक्त) असेल. ३) ई-लिलाव मे. ई-प्रॉक्युरमेन्ट टेक्नॉलॉजिस लि. (हेल्प लाई क्र.०७९६१२००५७६/५४४/५९४/५९६/५३१/५८३/५६९. ६३५१८९६६४३ व र्ड-मेल support@auctiontiger.net/maulik.shrimali@auctiontiger.net) मार्फत त्यांच्या https:// sarfaesi.auctiontiger.net वेबपोर्टलवर संचालित केले जाईल. ४) प्रतिभुत धनकोच्या माहितीने भिभारनावत स्वतंत्र चौकशी करारवी. त्यांच्या बोली सादर करण्यापुर्वी मालमत्तेला नाथक दावा/अधिकार देयके जाणन च्यावे आणि हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांचे कोणतेही प्रस्ततीकरण वचनबद्धता वे नाही. ५) प्राधिकृत अधिकारी/प्रतिभुत धनको हे अन्य तृतीयपक्षकार दावा/अधिकार/हक यानावत जनावदा नेयम व अटी पुढील वेबसाईटवर आहेत: www.herohousingfinance.com. ६) श्री. प्रथमेश तापसे / prathmesh.tapase@herohfl.com / ९८९२२०६१५ आणि शेखर सिंग/ ९७१९५२२७५/shekhar.singh@herohfl.com यांना मालमत्ता तपशील व भेटीकरिता संपर्क करावा. ७) संभाव्य बोलीदार २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी स.११.०० ते वु.२.०० दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेच

कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना १५ दिवसांची विक्री सूचना

वरील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे, असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केल जाईल आणि शिल्लक थर्कवाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या https:// uat.herohomefinance.in/hero_housing/other-notice हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड तिभत धनको) वेबसाइटवर म्हणजे www.herohousingfinance.com

रीरो राकसिंग फायजान्य लिमिटेडकरिता पाधिकत अधिकारी विनांक: १३.११.२०२४ ठिकाण: ठाणे श्री. पवन कुमार, मोबा.:९६६४२०५५५१, ईमेल: assetdisposal@herohfl.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a Flat No. 1102 on 11th Floor, A-Wing along with one car parking space no. 36, 2rd podium floor of the building known as "SHREEJI TOWER" of JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC LTD.", Mandpeshwar Road, Borivali (West), Mumbai - 400 092, from MR. CHANDULAI LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL.

irsuant to an Agreement for Sale executed somewhere before 2nd December, 197 MESSRS STERLING CONSTRUCTION CO. had sold the Flat No. B-306, on 3" Floor in the building known as "JAY SHRINATH", S.V.P. Road, Borivali (West), Mumbai: 400 092 to SHRILAXMIDAS NATHALAL CHHATRALA

Whereas LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA died intestate on 04-06-1995 and his wife LATE SMT. UJJAMBEN LAXMIDAS CHHATRALA also died intestate on 10-03-2001. And thus LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA left behind hir nly Three living legal heirs and legal representative for the above said Flat: 1) Mi AMRUTLAL LAXMIDAS PATEL ALIAS CHHATRALA, 2) MR. DHIRAJLAL LAXMIDAS CHHATRALA, and 3) MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL.

ereas on the basis of application made by MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL for the membership of the above said flat after LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA to the society and the society had accepted the ame and recorded MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL nam the share certificate vide dated 15-08-2002

And then the JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD. had gone unde redevelopment of the society.

Pursuant to TRIPARTITE AGREEMENT dated 25th January, 2022 JAY SHRINATH CO-OP. HSG, SOC. LTD. and M/S. K. MEHTA & CO. had allotted a newly constructed Flat No. 1102 on 11th Floor, A-Wing along with one car parking space no. 36, 2^{tot} podium floor in the uilding known as "SHREEJI TOWER" of "JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD." Mandpeshwar Road, Borivali (West), Mumbai: 400 092 to MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL in lieu of the above said old Flat No. B-306 on 3" Floor in the building known as "JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD.", S.V.P. Road, Borival West), Mumbai: 400 092 and the said TRIPARTITE AGREEMENT was registered on 27 01-2022 under document no. BRL5 -1357 -2022.

As there were No legal documents have been executed between the Legal heirs of LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA for the membership of MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL, thus to regularize the nembership MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL all the lega neirs of Deceased Members LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA have xecuted a fresh Release Deed of Flat No. B-306 on 3rd Floor

Pursuant to a Release Deed dated 31st day of October, 2024 made between legal heirs o LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA i.e. 1) MR. AMRUTLAL LAXMIDAS PATEL ALIAS CHHATRALA. 2) MR. DHIRAJLAL LAXMIDAS CHHATRALA and MR CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL, the leased their respective shares in favour of Releasee MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL, of LATE SHRI LAXMIDAS NATHALAL CHHATRALA'S 100% shares in the above said Old Flat No. B-306 on 3rd Floor and also agreed that newl llotted Flat No. 1102 on 11th Floor, A-Wing along with one car parking space no. 36, podium floor in the newly constructed building known as "SHREEJI TOWER" of "JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD.", to MR. CHANDULAL LAXMIDAS CHHATRALA ALIAS PATEL in lieu of the above said old Flat No. B-306 on 3rd Floor through the above said TRIPARTITE AGREEMENT dated 25th January, 2024 is valid and subsisting. And the said Deed of Release was registered along with Affidavit in the Office of Sub-Registra of Assurances, Borivali-5 under Šerial No. BRL5 - 18775 - 2024 dated 07-11-2024.

All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred old Flat No. B-306, on 3rd Floor, or newly allotted Flat No. 1102 on 11th Floor, A-Wing along with one car parking space no. 36, 2rd podium floor by way of legal heirship ownership, mortgage, lien, tenancy or otherwise howsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereo within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against prope written acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 5" Roac Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have een waived and my client may proceed for the purchase of the above said Flat No. 1102 on 11th Floor, A-Wing along with one car parking space no. 36, 2th podium floor of the building known as "SHREEJI TOWER" of JAY SHRINATH CO-OP. HSG. SOC. LTD." Mandpeshwar Road, Borivali (West), Mumbai: 400 092 on the basis of the title of above aid Flat free from all encumbrances.

> MRS. MANISHA M. KOTHARI Advocate High Cour

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. वालचंद खेमचंद गौदानी व माझे अशील श्री. किरीट वालचंद गोदानी हे फ्लॉट क्र.४०२ (पर्वीचे फ्लॉट क्र. -हणून ज्ञात), ४था मजला, ताश्कंत प्रिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लि., ८१, २री खेतवाडी लेन, वर्षा गरत, मुंबई-४००००४ येथील जागेचे सह-मालक होते . या नावे अ.क्र.३६ ते ४० अंतर्गत भागप्रा क्र.८ आहे, जे त्यांनी श्री. सुधिर बाबुलाल शाह व श्री. सचिन सुधिर शाह यांच्याकडून दिनांक ०२.०६.१९९९ रोजीच्या किकी करारनामानुसार संयुक्तपणे खरेदी केले होते. सदर श्री. वालचंद खोमचंद गौदानी यांचे २४.०९.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती केशरवेन वालचंद गोदानी (पत्नी), श्री. दिपेश वालचंद गोदानी श्री. किरीट वालचंद गोदानी (दोन मुले) व राजेश्री नरत जैन व संगिता यशवंत दानी (दोन विवाहीत मुली) हे कायदेशीर वारसदार असून मालक म्हणून सदर ल्टबाबत त्यांचे ५०% शेअर्सचा वापर, प्राप्त व वार

अधिकार आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, तारण अधिकार वारसाहक दत्यादी स्वरूपात काही दावा किंव अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर गवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाश ारखेपासून १४ विवसांत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. ठिकाण: मुंबई दिनांक: १३.११.२०२४

रमेश चंद्रा तिवा (चकील उच्च न्यायालय, मुंबई) ार्यालय: १२९, ए-विंग, आफ्ली एकता कोहोसोलि., लिला हॉटेलजबळ, नवपाडा, मरोळ नाक अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९

OSBI भारतीय स्टेट बैंक गृहकर्ज केंद्र, ठाणे. दोस्ती पिनाकल, गेट क्र.३, रोड क्र.२२, state Bank of India वागळे इंड. इस्टेट, ठाणे–४००६०४.

मागणी सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार स्नेहा अनिल कसबे व अविश अनिल कसबे, शिव गर्जना सोसायटी, चाळ क्र.४, खोली १, लक्ष्मी नगर, चिकनघर महामार्ग, एच पी गॅस गोडाऊनच्या मागे. कल्याण पश्चिम-४२१३०१. स्नेहा अनिल कसबे, ॲवमे फिनट्रेड इंडिया लि., तुलसी चेंबर्स, कार्यालय कर-पार पर पर रहिए हैं है कि स्वार करा है कि स्वार करने कि स्वार करने कि स्वार कर कि स्वार कर कि स्वार कर कि स् इंडिया प्रा.लि., २३७, गुलाव इमारत, पी डी मेलो रोड, मुंबई -४००००१. गृहकर्ज खाते क्र.४१७६७९७७८५२, ४१७८२९१३९१३ यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील व्याज जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते १८.१०.२०२४ रोजी नॉन-परफॉर्मिंग अंसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिल्युरीटायझेशन अन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनालिशवर ॲसेटस् अन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंकट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्य अतिम ज्ञात पत्यावर ०६.१९.२०२४ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: ०६.११.२०२४ रोजी देय रक्कम रू.२७,००,५०५.०० (रुपये सत्तावीस लाख पाचशे पाच फक्त) तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च व शुल्क इत्यादी

सदर पर्याची सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लाग् असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की. सदर सचना प्रकाशन तारखेपासन ६० दिवसात थकबार्क रक्कम जमा करावी. अन्यथा सिस्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्गियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्यये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई केली जाईल.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत गलमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमचेचे वर्णन

फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, डी विंग, वीपाली रेसिडेन्सी, सर्व्हे क्र.८४, हिस्सा क्र.१, खाखाई, बवलापूर, अंबरनाथ, ठाणे–४२१५०३. (स्नेद्रा अनिल कसबे व अविश अनिल कसबे यांच्या मालकीची मालमत्ता नोंदणी क्र.युएचएन४-२४४२-

२०२३ दिनांक २७.०२.२०२३) दिनांक: १२.११.२०२४, ठिकाण: ठाणे

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिय

[POINT]

वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड

(सीआयएन:एल७४९००एमएच२००८पीएलसी५८२८६९) नोंदणीकृत कार्यालयः इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, टी-७६२, टॉवर-७, ६वा मजला, वाशी, नवी मुंबई-४००७०३ दर.:+९५(२२) ६६८७३८००, फॅक्स:+९५(२२) ६६८७३८८९, ई-मेल: investor@1point1.in, वेबसाईट: www.1point1.in

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

		1	गंपलेली तिमाही		संपलेले ६ महिने		संपलेले वर्ष
अ. क्र.	तपशील	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०६.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३५.०३.२४ लेखापरिक्षित
٩. ٦.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर. अपवादात्मक	६४०१.१७	६२१३.६७	४१०१.३२	१२६१४.८४	৬९७४.९१	१७५१५.९७
3.	आणि/किंवा विशेष साधारण वावपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	११३७.०६	९४६.१३	29.562	२०८३.१९	१२९२.०७	३०२६.४०
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण नानपूर्व)	११३७.०६	९४६.१३	3۶.۶۶	२०८३.१९	१२९२.०७	३०२६.४०
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण वावनंतर)	८३८.३ १	७६०.४२	५९२.७६	१५९८.७३	८७५.३९	२१३८.१५
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष						
ξ.	उत्पन्न (करानंतर)) समभाग भांडवल	८१४.३९	૭५૪.૪५	५८५.७४	१५६८.८४	८६४.२३	२१२६.८८ ४२७१.७७
ان. د.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी)						९६९३.६३
	मूळ	٥٤.٥	0.3६	0.30	৩.৬४	0.૪५	१.0६
	सौमिकृत	0.34	0.38	0.30	0.58	0.84	१.0६

	३० सप्टेंबर, २०२४ राजी सपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरीता अलेखापरिक्षीत एकपैव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल								
		संपलेली तिमाही संपलेले ६ महिने			संपलेले वर्ष				
अ.	तपशील	३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३	३०.०९.२४	३०.०९.२३	३५.०३.२४		
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षत	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
٩. ٩.	कार्यचलनात्न एकूण उत्पन्न	४९९९.८८	४८८५.१९	४१०१.३२	९८८५.०७	८१२४.४६	१६५९६.८०		
	करपुर्व नफा	९६८.७९	७५८.९२	८३३.७५	१७२७.७१	१४४३.१६	३१००.८४		
	करानंतर नफा	७१४.९६	६०३.८०	५९५.१५	१३१८.७६	१०२५.४६	२२३७.७१		

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२.५१.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. र सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयालेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साझर करण्यात आलेली वित्तांय निष्कर्षांचे सबिस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्ताय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेडकरिता ठिकाण: नवी मुंबई अक्षय छाबा दिनांकः ५२.५५.२०२४ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

इक्रीटास स्मॉल फायनान्स बॅक लि. equitas bank (पुर्वीची इक्वीटास फायनान्स लि.)

नोंदणीकृत कार्यालय : क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलाई, चेन्नई, तामिळनाडू-६००००२. मागणी सूचना - सरकायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

वेथे सचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी इक्वीटास हौसिंग फायनान्स लिमिटेड (ईएचएफएल)/इक्वीटास फायनान्स लिमिटेंड (ईएफएल)/इक्कीटास रमॉल फायनान्स बँक लिमिटेड (ईएसएफबी) यांच्याकडून कर्ज घेतले आहे. सदर कर्जदार यांनी त्यांच्या कर्ज खात्याची रक्कम व हफ्ते भरणा करण्यात कसूर केली आहे, म्हणून आरबीआयद्वारे वितरीत मार्गदर्शनानुसार त्यांचे कर्ज खाते **गॅन-परफॉर्मिंग** ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. प्रतिभृत मालमत्ता, कर्ज व तारखेला देय एकूण थकबाकी रकमेचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सुचित करऱ्यात येत आहे की, प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाक्षरीकर्ता असून प्रतिभूत धनकोंच्या वतीने सरफायसी कायदा २००२ च्या तरतुदीअंतर्गत खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाई प्रारंभ केली आहे भाणि सदर मालमत्तेसह व्यवहार करू नये, सदर सूनचेपासून **६० (साठ) दिवसांत** त्यांच्या नावा समोर नमुद थकबाकी रक्कम जमा न

एक किंवा अधिक अधिकारांचा वापर	केला जाईल.	
कर्जवारांचे/जामिनवारांचे	मागणी सूचना	प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन
नाव (शाखेचेनाव)	दिनांक व रक्षम	(स्थावर मालमत्ता)
शाखा: लोणावळा	99.90.2028	श्री. खंडु शितोले यांच्या मालकीची असलेले ग्रामपंचायत मिळकत क्र.९८, क्षेत्रफळ ७७.०५
कर्जक.: SELONVL0383251	व	चौ.मी. अर्थात ८२९ चौ.फु., मु. गोही, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, ग्रुप ग्रामपंचायत
कर्जवार: श्री. नाना जनार्धन पाटील	२५१०१२	खारिवलीच्या मर्यादेत असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग किंवा खंड. चतुसिमा: पुर्व: रस्ता; पश्चिम:
सह-कर्जदार: श्रीमती कल्पना नाना पाटील		तुलशिदास नारायण शितोले यांची मालमत्ता. उपनिबंधक जिल्हा व नींदणी जिल्हा
दिनांक: १३.११.२०२४, ठिकाण: रायग	ाड	प्राधिकृत अधिकारी, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

hल्यास खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून मालमत्तेचा ताबा घेऊन विक्री करण्यासह सरफायसी कायद्याचे कलम १३ चे उपकलम (४) अन्वये

® MANAPPURAM

HOME (पुर्वीची मनप्पुरम होम फायनान्स प्रा.लि.)

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

सीआयएन: यहं५९२३केएल २०१०पीएलसी०३९१७९ युनिट ३०१-३१५, ३रा मजला, ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट °(ॲक्ट) २००२ (५४, २००२) अंतर्गत मनणुरम होम फायनान्स लिमिटेड (एमएएचओएफआयएन) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इटोस्ट (एमफोसीनेट) रूल्स, २००२ च्य नेयम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूद्रप्रमाणे मागणी सूचना वितारत केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचन प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमुद्द केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकरवाँनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता °(ॲवट) सदर अधिनियमाच्या निव्यम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमतेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर माल्यनतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेडकडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे.

क्रि.	ऋणखात/शाखा	प्रातमूत मालमत्तच वणन	व थकबाका रक्कम	ादनाक		
१	साक्षी समिर गडादे, समिर	एस.ज्ञ.२९ व ३०, घर क्र.४५१, मौजे पाडावे, रत्नागिरी, पाडावे, तालुका गुहाघर, पी.ओ.	२३.०८.२०२४ व	06.99.7078		
	विद्याधर गडादे/	पाडावे, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र-४१५६१३. पुर्व: एस.क्र.२९, हिस्सा क्र.२७/एस.क्र.३०,	रू.५५७३२९/-			
	MHL00430011080/	सर्व्हें क्र.८१ए१, ए२; पश्चिम: एस.क्र.२९, हिस्सा क्र.४३/एस.क्र.३०, हिस्सा क्र.५५; वृक्षिण:	· .			
	रत्नागिरी	एस.क्र.२९, रस्ता पाथवे/एस.क्र.३०, रस्ता पाथवे, उत्तर: एस.क्र.२९, हिस्सा क्र.४५/एस.क्र.३०,				
		हिस्सा क्र.३० व ५६.				
दिनां	नांक: १३.११.२०२४, ठिकाण: मंबर्द सही/- पाधिकत अधिकारी, मनप्परम होम फायनान्स लिमिटेड					

ज्यावर हित केले आहे याबाबत



ठिकाण: मंबर्ड

विनांक: ११.११.२०२४

कर्जदार/सह-कर्जदार/

आँरो लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएनः एल३३१२५एमएघ१९८९वीएलती०५१९१० नॉदणीकृत कार्यालयः के–५६, एमआयडीती इंडल्ट्रियल एरिया, तारापूर, वोईतर, जिल्हा पालघर, महारास्ट्र–४०१५०६. दूर.क.:९५–२२–६६६३५४५६, फॅक्स क.:९५–२२–६६६३५४६०, देवसाईट:www.aurolabs.com, ई–मेल:auro@aurolabs.com ३०.०९.२०२४ रोजी संप्रलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात, ईपी	एस व्यतिरिक्त)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षत	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२४ अलेखापरिक्षित	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३५.०३.२४ लेखापरिक्षित
*					
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३४०.९१	4302.84	933.23	२४२७.६६	4443.89
कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा					
विशेप लाधारण वावपूर्व)	80.24	२७२.६६	982.88	३७०.६९	9038.40
करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा					
विशेप लाधारण वावनंतर)	80.64	२७२.६६	982.88	३७०.६९	4038.40
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा					
विशेप लाधारण वावनंतर)	34.69	488.64	999.06	२६७.५६	७७९.२५
कालावधीकरिता एकुण सर्वकप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकप नफा/(तोटा)	'''				
(करानंतर) आणि इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर))	६५.६ 0	490.34	980.66	२८५.५३	८५५.३४
त्तमभाग भांड्यल	६२३.२५	६२३.२ ५	६२३.२५	६२३.२५	६२३.२५
राखीय (मागील लेखायर्पाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीय वगळ्न)	_	_	_	_	3462.50
उत्पन्न प्रतिभाग (द.मू. रू.५०/- प्रत्येकी)					
५. मूळ	0.40	3.48	4.0८	8.29	42.40
५. मूळ २. सामिक्रत	0.40	3.48	9.00	8.29	42.40

.. ३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्थवर्षाकरिता बरील अलेखापरिक्षित वितीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १९.१९.२०२४

रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. राजा कारणा वर्ताम् नव्यान्य नाम पाना पाना पाना पाना पाना वर्ताम्य वर्ताम्य वर्ताम्य वर्ताम्य वर्ताम्य वर्ताम्य सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्प्लोजर क्षिणसर्पेट्स) रेयुलेयान २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०९,२०२४ रोजी संगलेल्य तिमाही व अर्थवर्षाकारेता त्रैमासिक वित्तीय निच्कर्याचे संविस्तर नमुन्यातील उत्तारा आहे. त्रैमासिक वित्तीय निच्कर्याचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.aurolabs.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करित ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड सही/

मागणी सूचना दिनांक

(सिद्धार्थ देवराह) पर्णावेळ संचालव डीआयएन:००२३०७९६

Read Daily Active Times

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u> Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/25209/2024 Date: - 30/10/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 674 of 2024.

Applicant: - Abhang Co-Operative Housing Society Ltd.
Add: New Ayre Road, Dombivali (E), Tal. Kalyan, Dist. Thane-421201

Versus

Opponents: - 1. M/s. Shree Om Construction, 2. Shri. Bhim Arjun Mhatre, 3. Smt. Leelabai Mukund Mhatre, 4. Shri. Jagdish Mukund Mhatre, 5. Shri. Pravin Mukund Mhatre, 6. Shri. Sameer Mukund Mhatre, 7. Smt. Vanita Mohan Patil, 8. Smt. Ranjana Vilas Patil, 9. Smt. Anjali Mukund Mhatre 10. Smt. Mukund Arjun Mhatre Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Faillure to submit any say shall be presumed in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 18/11/2024 at 1.30 p.m.

Description of the Property - Mauje Ayre, Tal. Kalyan, Dist. Thane

Bhumapan Kramank/Upvibhag	CTS No.	Area
3/A/1/A	2996 & 2997	449.50 Sq. Mtr.

SEAL

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to inform public at large that my client is the prospective buyer who

intends to purchase the property of Mr. Asif

Habib Qazi his property, specifically Flat No

005. Bldg. No. A/2. Ground Floor, Sarvoday Park Co-Op Housing Society Ltd; Near Pat Pool , Kalyan (West) Dist- Thane - 421 301 Therefore, any person/s believes they hold any claim in relation to the aforementioned property, either in whole or in part, whethe through sale, exchange, mortgage, charge gift, maintenance, inheritance, possession lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, MOU, Succession, Financia assistance from any financial institution Security against title document, Easemen Scheme of settlement, Transfer of title o Beneficial interest under any trust, right of prescription, pre-emption, or under an agreement or other disposition, or under an decree, order, or award, or through any other means whatsoever, are hereby requested to make their claim in writing along with supporting documents, to Advocate Mr. Anish Palkar, 202, Sairath Apts, Telli Galli, Opp Sampada Society, Andheri (E), Bombay

400 069 Email: acornconsultants7@gmail.con failing of which will proceed to complete the sale transaction with the prospective Selle

If there are NO claims received within a period

of 15 days from the date of publication of this

notice then, claims if any thereafter, shall have been given up/waived off or abandoned and my clients shall proceed further to complete

the above-mentioned transaction of the said

Dated 13th November 2024

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

52 WEEKS ENTERTAINMENT LTD

CIN: L93000MH1993PLC072467 Regd. Office: TARABAI HALL, 1ST FLOOR, SHIVPRASAD BUILDING, 97 MARINE DRIVE, MUMBAI - 400002 email: 52weeksentltd@gmail.com, website: www.52weeksenterta Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2024

	(ite in mainte except at							
SL		Qı	Quarter Ended			Half Year Ended		
No.	Particulars	30.09.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.03.2024 Audited	
Α	Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00	28.32	
В	Other Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	
1	Total Income	0.00	0.00	0.00	0.00	0.00	28.32	
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	(1.60)	(5.77)	(1.07)	(7.37)	(6.87)	17.00	
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(1.60)	(5.77)	(1.07)	(7.37)	(6.87)	17.00	
4	Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	(1.60)	(5.77)	(1.07)	(7.37)	(6.87)	17.00	
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and							
$ldsymbol{ldsymbol{ldsymbol{eta}}}$	Other Comprehensive income (after tax)]	(1.60)	(5.77)	(1.07)	(7.37)	(6.87)	17.00	
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	3488.00	3488.00	3488.00	3488.00	3488.00	3488.00	
7	Earning Per Share							
	1. Basic	(0.00)	(0.02)	(0.00)	(0.02)	(0.02)	0.05	
	2. Diluted	(0.00)	(0.02)	(0.00)	(0.02)	(0.02)	0.05	
Not	es:							

The Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2024 have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 12th November, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out

Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary.

These financial results are available on the Company's website www.52weeksentertainment.com and website of BSE where the equity shares of the Company are listed.

> Sd/ Shantanu Sheorey Wholetime Directo

DIN: 00443703

(Rs. In Lakhs except EPS)

JPT SECURITIES LIMITED

Date: 12/11/2024

Regd. Office: SKIL House, 209, Bank Street Cross Lane, Fort, Mumbai – 400 023 CIN: L67120MH1994PLC204636
E-mail: company.secretary@jptsecurities.com, Website: www.jptsecurities.com, Tel. No.: +91-22-66199000, Fax No.: +91-22-2696024 Unaudited Financial Results for The Quarter and Period ended 30th September, 2024 (Rs in Lacs except otherwise

Particulars	Ougston							eu .		
	Quarter ended 30/09/2024 (Unaudited)	Quarter ended 30/06/2024 (Unaudited)	Quarter ended 30/09/2023 (Unaudited)	Year ended 31/03/2024 (Audited)	Quarter ended 30/09/2024 (Unaudited)	Quarter ended 30/06/2024 (Unaudited)	Quarter ended 30/09/2023 (Unaudited)	Year ended 31/03/2024 (Audited)		
Total income from operations (net)	10.59	10.48	13.06	42.10	10.59	10.48	13.06	42.10		
Exceptional and/or Extraordinary items)	2.69	1.72	0.59	(83.51)	2.69	1.72	0.59	(75.40)		
(After Exceptional and/or Extraordinary items)	2.69	1.72	0.59	(83.51)	2.69	1.72	0.59	(75.40)		
(After Exceptional and/or Extraordinary items)	2.05	1.29	0.59	(83.51)	2.02	1.21	0.46	(75.92)		
(Comperising Profit/(Loss) for the Period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)	NA 300.60	NA 300.60	NA 300.60	NA 300.60	NA 300.60	NA 300.60	NA 300.60	NA 300.60		
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year). Earnings Per Share (of Rs. 10/- each)	-	-	-	52.44	-	-	-	51.91		
for Continuing and discontinued operations Basic : Diluted:	0.07 0.07	0.04 0.04	0.02 0.02	(2.78) (2.78)	0.07 0.07	0.04 0.04	0.02 0.02	(2.53) (2.53)		
	Net Profit / (Loss) for the Period (Before Tax , Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the Period Before Tax , (After Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the Period After Tax, (After Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the Period After Tax, (After Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comperising Profit/(Loss) for the Period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year). Earnings Per Share (of Rs. 10/- each) for Continuing and discontinued operations Basic :	Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the Period (Before Tax , Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the Period Before Tax , (After Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the Period Before Tax , (After Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the Period After Tax , (After Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comperising Profit/(Loss) for the Period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax) Requity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year). Earnings Per Share (of Rs. 10/- each) for Continuing and discontinued operations Basic: 0.07 Diluted: 0.07	Continuing Person Cont	Comparising Profit/(Loss) for the Period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax) and Other Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year). - - - - - - - - - - - - -	Chaudited Chau	Chaudited Chau	Chaudited Chau	Consider Consider		

The above is an extract of the detailed format of Annual / Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of th SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Company website at www.jptsecurities.com and the website of Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e., BSE Limited at www.bseindia.com By order of the Board of Directors

For JPT Securities Limited Sd/-Place: Mumbai CHINTAN RAJESH CHHEDA Date: November 12, 2024 Whole- Time Director - DIN: 08098371

PUBLIC NOTICE

Mr. Anish Palka

MR. CHANDRAKANT SHANKAR LAD - RESPONDENT NO. 1 Suspended Director of Corporate Debtor D/III/201, Plot No. 15, Sector 22, Haware Green Park, Sahajivan PH - 1 CHS LTD, JNPT Road,

(Advocate High Court Bombay)

Behind MGM Hospital, Navi Mumbai - 410218 2. MR. MANGESH HEERAJI GORIVALE - RESPONDENT NO. 2 Suspended Director of Corporate Debtor

Durgamata Rahiwashi Sangh, Waghari Wada, Datta Mandir Road, Vakola Bridge, Santacruz East - 400055 REF. BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH AT MUMBAI

INTERLOCUTORY APPLICATION No. 213 OF 2020

IN COMPANY PETITION No. 166 OF 2018

Mr. Dilip Jagad,

Liquidator of Akshata Mercantile Pvt Ltd ... Applicant Versus

Chandrakant Shankar Lad & Ors. ...Respondents

IN THE MATTER OF: Sikkim Ferro Alloys Limited ... Operational Creditor

Versus Akshata Mercantile Pvt Ltd

....Corporate Debtor

Sir/Madam

We are concerned for our client, Mr. Dilipkumar Natvarlal Jagad Liquidator of Akshata Mercantile Pvt Ltd abovenamed.

TAKE NOTICE that the above-mentioned matter will be listed before the Hon'ble National Company Law Tribunal Mumbai Bench II on 12th December 2024 for hearing.

You may remain present if you so desire. Dated this 11th of November 2024

INDIA LAW LLP Advocates for the Applicant Ground Floor, Apeejay Chamber, Wallace Street, Fort, Mumbai – 400 001. Tel. No.69247400 Advocate Code-I21387 Email: ibc.mum@indialaw.ir

Place: Mumbai

AERPACE INDUSTRIES LIMITED

(FORMERLY KNOWN AS SUPREMEX SHINE STEELS LIMITED) CIN - L74110MH2011PLC214373 Regd. Add.: 1005, 10th Floor, A Wing, Kanakia Wall Street, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 093

30TH SEPTEMBER 2024

Tel no.: 022-69245000, Email: info@aerpace.com, Website: www.aerpace.com STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED

(Rs. In Lakhs							s. In Lakhs)		
٠.			Standalone		Consolidated				
Sr. No.	PARTICULARS	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited		
"		30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-23	30-Sep-24	30-Jun-24	30-Sep-23		
1	Total Income from operations	65.87	54.04	36.67	9.56	10.93	36.67		
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(68.71)	(43.98)	(21.04)	(66.78)	(93.02)	(21.04)		
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(68.71)	(43.98)	(21.04)	(66.78)	(93.02)	(21.04)		
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(68.28)	(44.78)	(24.74)	(66.15)	(93.73)	(24.74)		
5	Total Comprehensive Income for the period for the period [comprising"profit/ (loss) for the period after tax and share in profit/(loss) of joint venture and other comprehensive income (after tax)]	(68.39)	(44.78)	(24.74)	(66.26)	(93.73)	(24.74)		
6	Paid-up equity share capital (face value of Re 1/- per share,fully paid up)	1,495.01	1,366.73	315.40	1,495.01	1,366.73	315.40		
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-			
7	Earning /(Loss) per share from Continuing operations (EPS) (of Re 1/- each) (not annualised)								
	Rasic/ Diluted EPS	(0.05)	(0.03)	(0.08)	(0.04)	(0.07)	(0.08)		

Note 1. These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules 2018 as amended.

The Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the guarter and half year ended 30th September 2024 has been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 11th November 2024 and have undergone 'Limited Review' by the statutory auditor of the Company.

The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Rsults filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results are available on the website of the Bombay STock Exchange (www.bseindia.com)

Milan B Shal DIN: 08163535 Date: 11th November 2024 Managing Director

PUBLIC NOTICE

KEWAT wish to get transferred the below mentioned premises, society membership and share certificate of Jai Hanuman Nagar S.R.A Co-op Housing Society Ltd., in his name from the name of his Mother SMT. SARASWATI of his Modre SMI. SARASWAII.

FALTU KEWAT, she was owner of below mentioned Shop premises and she expired on 01.12.2016 and his other legal heirs released their undivided share in favour of my client MR. DINESH PALTU KEWAT.

So any person/s, bank, society or company or legal heirs of deceased having claims, rights, objections if any in respect of the below mentioned premises submit t at society address of as The Chairman/Secretary, And my below address within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/ abandoned/ given up or surrendered and are not binding on my client.

Description of the Property

Description of the Property
Shop No.13, admeasuring area
about 101.43 sq. ft Carpet on,
Ground Floor, B-Wing, Jai
Hanuman Nagar SRA CoOperative Housing Society Ltd.,
Plot No.554, Senapati Bapat
Marg, Opp. Late Meenatai
Thakrey New Flower Market,
Dadar (W), Mumbai- 400028,
bearing Final Plot No.554, TPS IV
of Lower Parel Division.

Date: 13/11/2024

Sd/-Adv. Ravindra K. Babar Add: 13 and 26, Gourtaj Building, 221, Dr. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai 400 014. Cell: 9870473357

ABHIJIT TRADING CO LTD CIN:L51909MH1982PLC351821

Corp. Off:16/121-122, Jain Bhawan, Faiz Road, W.E.A Karol Bagh. New Delhi-110005 Email Id- abhijitrading@gmail.com, Website- www.abhijittrading.in Mob.: +91-9891095232, +91-11-46082858

	Unaudited Financial Result for the Quarter and Half year Ended on 30.09.2024								
						₹ in lacs			
SI. No.	Particulars	For the Current year Quarter Ended	For the Half year ended	For the Same Previous year Quarter Ended	For the Previous Half year ended	For the Previous year Ended			
		01.07.2024 to 30.09.2024 (₹)	01.04.2024 to 30.09.2024 (₹)	01.07.2023 to 30.09.2023 (₹)	01.04.2023 to 30.09.2023 (₹)	01.04.2023to 31.03.2024 (₹)			
L		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Income from operations	13.283	59.928	13.972	27.523	81.478			
2	Net Profit / Loss for the period before tax and exceptional items	(0.463)	19.951	10.995	9.625	3.795			
3	Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional items)	(0.463)	19.951	10.995	9.625	3.795			
4	Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items)	(0.463)	19.951	10.995	9.625	2.888			
5	Total Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)]	(0.463)	19.951	10.995	9.625	2.888			
6	Paid up equity share capital	146.620	2,970.100	146.620	146.620	146.620			
7	Reserve (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet for previous year	-	-	-		-			
8.	Earning per share (of Rs. 10/- each) Basic & Diluted	(0.032)	0.067	0.749	0.656	0.197			

regualtion 33 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements) Regulations 2015, the full format of the quarterly and year end financial results is available on the company's website and also available on the website www.abhijittrading.in of BSE Limited i.e.

Note 2.The above unaudited standalone financial results for the quarter and half year ended on september 30, 2024 were reviewed by the $Audit Committee at the meeting \ and approved by the Board of Directors and taken on record at the meeting held on 12.11.2024$ For and on behalf of board of directors of

ABHUIT TRADING CO. LIMITED.

Managing Director DIN: 00530078 Date: 12.11.2024 Place: New Delhi

Regd. Office : Chl No. 350/2801, Motilal Nagar 2 Opp. Shankar Temple, Goregaon (W) Mumbai 400062 IN

						₹ in lacs
SI. No.	Particulars	For the Current year Quarter Ended	For the Half year ended	For the Same Previous year Quarter Ended	For the Previous Half year ended	For the Previous year Ended
		01.07.2024 to 30.09.2024 (₹) Unaudited	01.04.2024 to 30.09.2024 (₹) Unaudited	01.07.2023 to 30.09.2023 (₹) Unaudited	01.04.2023 to 30.09.2023 (₹) Unaudited	01.04.2023to 31.03.2024 (₹) Audited
1	Total Income from operations	13.283	59.928	13.972	27.523	81.478
2	Net Profit / Loss for the period before tax and exceptional items	(0.463)	19.951	10.995	9.625	3.795
3	Net Profit/ Loss for the period before tax (after exceptional items)	(0.463)	19.951	10.995	9.625	3.795
4	Net Profit/ Loss for the period after tax (after exceptional items)	(0.463)	19.951	10.995	9.625	2.888
5	Total Comprehensive income/ loss for the period [comprising profit/ loss for the period (after tax) and other comprehensive income/ loss (after tax)]	(0.463)	19.951	10.995	9.625	2.888
6	Paid up equity share capital	146.620	2,970.100	146.620	146.620	146.620
7	Reserve (excluding revaluation reserve) as shown in the balance sheet for previous year	-	-	-		-
8.	Earning per share (of Rs. 10/- each) Basic & Diluted	(0.032)	0.067	0.749	0.656	0.197

www.bseindia.com

VIRENDRA JAIN

Place: Mumbai

Date: 11.11.2024

AURO LABORATORIES LIMITED

CIN NO.:- L33125MH1989PLC051910

Regd. Office: K-56 M.I.D.C INDUSTRIAL AREA, TARAPUR BOISAR, DIST. PALGHAR 401506, MAHARASHTRA Tel.: +91-22-66635456
Fax:+91-22-66635460 Email. auro@aurolabs.com Web: www.aurolabs.com

	(Rs. In Lakhs except EPS) STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2024							
SI.			r Ended	Half yea	Year Ended			
No.		30.09.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from operations	340.91	1,372.95	933.23	2,427.66	5,513.91		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items)	47.85	272.66	148.44	370.69	1,034.57		
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after exceptional and extraordinary items)	47.85	272.66	148.44	370.69	1,034.57		
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (After exceptional and extraordinary items)	35.81	196.81	111.08	267.56	779.21		
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	65.60	197.35	140.87	281.13	811.34		
6 7	Equity Share Capital Reserves (Excluding revaluation reserves) as shown in the Audited	623.25	623.25	623.25	623.25	623.25		
	balance Sheet of the previous year		-	-	-	3,572.60		
8	Earnings per share (EPS) (Face Value - Rs. 10 per Equity Shares):			4.70				
	(a) Basic	0.57	3.16		4.29	12.50		
\perp	(b) Diluted	0.57	3.16	1.78	4.29	12.50		

The above unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2024, were reviewed by the Audit Committee and

The above in the Board of Directors at meeting held on November 11, 2024.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results for the quarterand half year ended September 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Disolosure requirements) regulations, 2015, the full format of the quarterly financial results are available on the Company website www.aurolabs.com and on the stock exchange website, www.bseindia.com

FOR & BEHALF OF BOARD OF DIRECTORS AURO LABORATORIES LIMITED

sd/-(SIDDHARTHA DEORAH) WHOLE TIME DIRECTOR

Accedere **ACCEDERE LIMITED** CIN No. L32000MH1983PLC030400

Regd Off: Unit 115/B 1st Floor, Andheri Industrial Premises, Near Janaki Centre, Off Veera Desai Road, Andheri West, Mumbai, MH - 400053, India. Website: https://accedere.io/ • Email: info@accedere.io

Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024

			Quarter Ended		Half Yea	Year Ended	
Sr.	Particulars	30-09-2024	30-06-2024	30-09-2023	30-09-2024	30-09-2023	31-03-2024
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Income						
"	(a) Revenue from Operations	105.55	96.96	42.01	202.51	78.49	255.8
	(b) Other Income	0.02	0.01	0.28	0.03	0.28	14.7
	Total Income	105.57	96.96	42.29	202.53	78.77	270.6
2.	Expenses	100.07	30.30	42.23	202.00	70.77	270.0
	(a) Purchases of Stock-in-trade	_	_	_	_	_	4.5
	(b) Change in inventories of finished goods	_	_	_	_	_	(4.52
	work-in-progress and stock-in-trade						(4.02
	(c) Employee Benefits Expense	39.44	37.30	20.60	76.75	39.91	95.0
	(d) Financial Expenses	0.05	0.22	0.00	0.27	0.02	0.5
	(e) Depreciation and amortisation expense	4.07	4.39	4.99	8.46	9.43	20.5
	(f) Other Expense	48.16	57.18	22.26	105.34	38.89	161.7
	Total Expenses	91.73	99.09	47.86	190.82	88.25	277.9
3.	Profit / (Loss) from Operations before exceptional	13.84	(2.12)	(5.57)	11.72	(9.48)	(7.35
٥.	and extraordinary items and tax (1-2)	10.04	(2.12)	(0.07)	11.72	(3.40)	(1.00
4.	Exceptional Items	_	_	_	_	_	
5.	Profit / (Loss) before extraordinary items and	13.84	(2.12)	(5.57)	11.72	(9.48)	(7.35
٥.	tax (3-4)	10.04	(2.12)	(0.07)	11.72	(3.40)	(1.00
6.	Extraordinary Items	_	_	_		_	
7.	Profit / (Loss) before Tax (5-6)	13.84	(2.12)	(5.57)	11.72	(9.48)	(7.35
8.	Tax Expense:	10.04	(2.12)	(0.07)	11.72	(5.40)	(7.00
υ.	(a) Current Tax	3.25	0.37	_	3.62	_	3.3
	(b) Deferred Tax	0.20	0.07		5.02		(1.25
9.	Profit / (Loss) for the period/year (7±8)	10.60	(2.50)	(5.57)	8.10	(9.48)	(9.42
10.	Other Comprehensive Income	10.00	(2.50)	(0.07)	0.10	(5.40)	(3.42
10.	A. Items that will not be reclassified to profit or loss			_			
	(i) Fair valuation of Equity Instrument through Other	0.68	0.29	_	0.97		0.0
		0.00	0.29	_	0.97	_	0.0
	Comprehensive Income		(0.07)		(0.01)		
	(ii) Income Tax on above	(0.17)	(0.07)	0	(0.24)	_	
	Total Other Comprehensive Income	0.51	0.22	- (5.57)	0.72	- (0.40)	0.0
11.	Total Comprehensive Income for the period (9±10)	11.10	(2.28)	(5.57)	8.82	(9.48)	(9.41
	Minority Interest	0.46	(1.77)	(1.03)	(1.30)	(3.43)	(2.33
	Profit / (Loss) for the period/year after Minority	10.64	(0.51)	(4.54)	10.12	(6.05)	(7.08
	Interest i.e. available for shareholders	440.77	110 77	475.74	440.77	475.74	440.7
12.	Paid-up Equity Share Capital of face value of	448.77	448.77	475.74	448.77	475.74	448.7
	Rs. 10 each						
13.	Reserve excluding revaluation reserves as per						
	balance sheet of previous accounting year						
	(i) Earnings per share (Face Value of Rs. 10/-						
	each) (not annualised)						
	(a) Basic	0.24	-0.01	-0.10	0.23	-0.13	-0.1
	(b) Diluted	0.24	-0.01	-0.10	0.23	-0.13	-0.10

1) The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its meeting held on 12th November 2024 and also Limited Review were carried out by the Statutory Auditors. This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

The figures for the quarter ended 30th September 2024 are balancing figures between the unaudited figures in respect of half financial year and upto the first quarter ended 30th June 2024, which were subjected to limited review.
 The company has not carried on more than one activity and therefore "Ind AS 108 - Operating Segment" is not applicable to the Company.

5) Previous period/year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period.

For and on behalf of the Board of Directors of

ACCEDERE LIMITED

Place: Mumbai Date: 12.11.2024

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED Corporate Office: "CHOLA CREST "C 54 & 55, Super B – 4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai – 60003 Brance Office: Unit No. 203, Lotus IT Park, Road No. 16, Wagle Estate, Thane West, Maharashtra-400604 **POSSESSION NOTICE UNDER RULE 8 (1)** Whereas, the undersigned being the Authorised Officer of Ms. Cholamandalam Investment And Finance Company Limited

under the Security attion and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 hereinafter called the Act and in exercise of powers conferred under Section 13[12] read with Rules 3 of the Security Interest [Enforcement] Rules, 2002 issued demand notice calling upon the horrowers, whose names have been indicated in Column [R] below on dates specified in Column [C] to repay the outstanding amount indicated in Column [D] below with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers in particular and the Public in genera that the undersigned has taken symbolic possession of the properties mortgaged with the Company described in Column [E] herein below on the respective dates mentioned in Column [F] in exercise of the powers conferred on him under Section 13[4] of the Act read with Rule 8 of the Rules made there under. The borrowers in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the properties mentioned in Column [E] below and any such dealings will be subject to the charge of M/s. Cholamandalam Investment And Finance Company Limited for an amount mentioned in Column [D] along with interest and other charges. Under section 13 [8] of the Securitisation Act, the borrowers can redeem the secured asset by payment of the entire

outstanding including all costs, charges and expenses before notification of sale.

SI No.	Name and Address of Borrower Loan A/c	등물등	Outstanding Amount	Details of Property	اق پ
[A]	[B]	Date of Demand notice	ID1	Property 1:- Flat No.103, On 1st Floor, Building	Date of Possession
1	1.Anil Security And Personnel Services Private Ltd (Applicant), 2. Anil Jwalaprasad Dubey (Co-Applicant), 3)Madhuri Jwalaprasad Dubey (Co-Applicant), 4) J.P Enterprises (Co-Applicant), 41 are at: A-1, A-2/54 Chhabhaiya Park Kapurbavdi Bhiwandi Road Thane West 400607. Also At: Flat No.103,1st Fbor, Building No.A-6, Chhabhaiya CHSL, Kapurbawdi, Bhiwandi Road, Opp. Balkum Fire Station Situated At Village-Majiwade, Tal. & Dist. Thane West 400607. Also At: Flat No. 104, On 1" Floor, A Wing, Vardhman Vataka A & B CHSL", Opp. Tatvadnyan Vidyapith, Ghodbunder Road, Situated At Manpada, Thane West 400607. Loan A/c Nos HE01ROB000000014236 and HE01ROB000000032077)	12-07-2024	Rs. 1,40,65,407/- as on 12-07-2024 and interest thereon	No A-6, Adm. 600 Sq. Ft. (Carpet Area), In The Bldg. Knownas "Chhabhaiya Park", In The Society Known As "Chhabhaiya Chsl", Kapurbawdi, Bhiwandi Road, Opp. Balkumfire Station, Constructed On The Land Bearings. No.116, Hissa No.1, 2And 3And S. No.125, Hissa No. 2 Andand 6a Part Adm. 11, 110 Sq. Mts., Situated At Village- Majiwade, Tal. & Dist Thane. Property 2:- Flat No. 104, On 1" Floor, A Wing, Adm. With Terrace 440-700 Sq. Ft. (Carpet Area), In Thebldg. Known As "Vardhman Vatika, In The Society Known As "Vardhman Vatika A & B Chsl", Opp. Tatvadnyanvidyapith, Ghodbunder Road, Constructed On The Land Bearing S. No. 21(Pt) And S. No. 22(Pt), Gut No. 32/1rand 32/2 P, Situated At Chitalsar Des Manpada, Thane	11.11.2024
	1)Dnyaneshwar Harishchandra Shinge (Applicant) 2)Om Sai Building Materials Supplier (Co_Applicant) 3)Shobhana Dnyneshawar Shinge (Co_Applicant) House No 87, Shendoba Mandir, Kasar Vadavali Gaon, Thane, Ghodbunder Road, Thane - 400615 Also At: - Flat No. 704, 7th Floor, Lily Building, B Wing, CosmosArchid, G.B. Road, Kasar Vadavaf, Thane 400607 Loan A/c Nos. HE01ROB00000029010	07-08-202	Rs. 28,95,148/- as on 03-08-2024 and interest thereon	Flat No, 704, On The 7Th Floor, Wing B, Adm. 45.15 Sq. Mtrs. (Carpet Area) In The Building No. 1, Known As Lily &Project Known As Cosmos Orchid, Constructed On Land Bearing S. No. 42/3 (P), 40/4, Zone No. 13/48-1B/4(As PerIndex-Ii-3388/2018), Situated At G.B. Road Kasar, Village-Vadavli, Tal. & DistThane-400607.	11.11.2024
	1)Rupali Shashikant Welekar (Applicant) 2)Shashikant Rajaram Velekar (Co_Applicant) 3)Sai Samarth Poli Bhaji Kendra (Co_Applicant): All are at: Glass Company, Room No.01, Ghatipada, Behind Durga Flour Mil, BR Road, Mulund, Mumbai-400080. Also At: Flat No. 09, Ground Floor, Building No. 3, Binakumari Co.Op. Hsg. Soc.Ltd. Situated At Roshanlal Patra Chawl, Mahatma Phule Road, Mulund (East), Mumbai. 400 081, Village - Mulund (East), Taluka-Kurla And District-Mumbai, Suburban 400081. Loan A/c Nos. HE01AS100000026552	11-06-2	Rs. 22,61,721/- as on 06-06-2024 and interest thereon	Flat No. 09, On The Ground Floor, Adm. 225 Sq. Fts., Carpet Area, In The Building No. 03 Known As Binakumari And The Society Known As Binakumari (S.R.A.) Co.Op. Hsg. Soc. Ltd. Situated At Roshanlal Patra Chawl, Mahatma PhuleRoad, Mulund (East) Mumbai-400 081, Land Bearing C. T.S. No. 455(Pt), 456, 457A, 459A, 459B, 460, 461, 463, 464,465, 466 And 469(Pt) Of Village - Mulund (East), Taluka-Kurla And District- Mumbai Suburban.	11.11.20
4	1)Narendrajit Kaur Rajbir Sing Bamrah (Applicant) 2)Rajbirsingh Sulakhan Bamrah (Co_Applicant) 3)M S Industries (Co_Applicant): All are at: Flat No. 503, 5th Floor, Building No. 1,Krishna Green Land Park Chs Ltd., Kasar, Vadavali, Taluka & District Thane 400615 Loan A/c Nos. HE01TNE00000003064 ate: 13.111.2024		Rs. 23,62,941/- as on 03-08-2024 and interest thereon	Flat No. 503 On The 5Th Floor. Admeasuring About 39.01 Sq. Mtrs. Carpet Area. In. Building No. 1 Known As KrishnaGreen Land Park Bldg. No.1 Chs Ltd. Constructed On Land Bearing Survey No. 46. 47/3. 57/1. 4 And 68/13(Part) Of Village: Vadavali. Taluka & District: Thane	